

पर्णी m. N. pr. eines von Indra überwundenen Feindes RV. 4, 53, 8.  
○ द्वं n. das Erschlagen des Parṇaja 10, 48, 8.

पर्णिकू (प० + रुद्) adj. (nom. ° रुद्) Blätter wachsen machend, vom Winde (!) UééVAL. zu Unādis. 2, 22.

पर्णिलै (von पर्णी) adj. blätterreich, voller Blätter gaṇa सिध्मादि zu P. 5, 2, 97. UééVAL. zu Unādis. 3, 6. ○ लीभूतसानु किञ्चिकन्ध्याद्रिम् BHATT. 6, 143.

पर्णिलता (प० + ल०) f. Betelpfeffer RÁGÁN. im ÇKDRA.

पर्णिवत् (von पर्णी) adj. mit Blättern versehen: वृक्ष KÁT. 30, 10. MBa. 12, 5816.

पर्णिवल्क (प० + व०) m. N. pr. eines Mannes gaṇa गर्भादि zu P. 4, 1, 105.

पर्णिवल्ली (प० + व०) f. = पलाशीलता RÁGÁN. im ÇKDRA.

पर्णिवाय (प० + वा०) n. Blättermusik, Töne, die man durch's Blasen in ein Blatt hervorbringt: पर्णिवायं श्रुतिसुवृं वाद्यतौ HARIV. 3477. 3602.

पर्णिवी (प० + वी०) adj. von Fittigen geführt, — getragen: पर्णिवीर्त्व दीपति RV. 9, 3, 1.

पर्णिवीट्का (प० + वी०) f. zerschnittene, mit Gewürzen bestreute und in ein Betelblatt gewickelte Arecanuss (zum Kauen) RÁGÁ-TAB. 4, 426.

पर्णिशट् (प० + श०) m. Blätterfall AV. 20, 135, 2. VS. 16, 46. st. dessen शाट् KÁT., पर्णिशन्धि auf den Blätterfall bezüglich TS. 4, 5, 9, 1.

पर्णिशय्ये s. u. d. vorang. Worte.

पर्णिश्या (प० + श०) f. ein Lager aus Blättern R. 2, 28, 11.

पर्णिश् (प० + श०) m. Blattstiel; Stiel des Parṇa-Blattes (Sis.) AIT. Ba. 7, 2.

पर्णिश्वर् (प० + श०) m. pl. N. eines Volkes (von Blättern lebende Cavarā) MĀRK. P. 38, 19. — ○ शवरीसाधन SÁDHANAMĀLĀTANTRA 90.

पर्णिशाट् s. u. पर्णिशद्.

पर्णिशाला (प० + श०) f. 1) Laubhütte AK. 2, 2, 6. H. 994. R. 2, 56, 16. 100, 17. R. GOR. 2, 56, 21. 3, 6, 15. 6, 108, 34. RAGA. 1, 95. 12, 40. — 2) N. pr. einer grossen Brahmanenansiedlung in Madhjadeça zwischen der Jamunā und der Gaṅgā MBH. 13, 3398.

पर्णिशालाय (प० + श्य) m. N. pr. eines Gebirges in Bhadrācva MĀRK. P. 59, 5.

पर्णिशुष् (प० + शुष्) adj. (nom. ° शुष्) Blätter verdorren machend, vom Winde UééVAL. zu Unādis. 2, 22.

पर्णिसं von पर्णी gaṇa तुणादि zu P. 4, 2, 80.

पर्णिसि Unādis. 4, 107. m. = जलगृह् ein auf dem oder am Wasser stehendes Haus UééVAL. = पद्म Wasserrose UnādiK. im ÇKDRA. = शाक Gemüse und = शाखरण्क्रिया das Schmücken UnādiV. im SAṂSKRITAS. ÇKDRA.

पर्णिष्ठक (पर्णी + श्वा०) m. N. pr. eines Mannes; pl. seine Nachkommen gaṇa पस्कादि zu P. 2, 4, 68.

पर्णिद् (पर्णी + श्वद्) 1) adj. von Blättern sich nährend. — 2) m. N. pr. eines alten Weisen MBH. 2, 108. eines Brahmanen N. 18, 1.

पर्णिल (m. 1) Boot. — 2) Spaten. — 3) Zweikampf ÇABDĀRTHAK. bei WILS.

पर्णिश 1) m. eine best. Pflanze HARIV. 8443. 12676. eine Art Basilienkraut Schol. zu UN. 1, 58. पर्णिस UééVAL. zu Unādis. 1, 59. AK. 2, 4, 8, 60. — 2) f. शा N. pr. verschiedener Flüsse MBH. 2, 373. 2146. 7, 3305.

3319. 13, 7647. HARIV. 2008. R. 6, 2, 45. VP. 184, N. 2. LIA. I, 78. 82.

N. 2. 84. 116. 546. Vgl. पूर्णिशा.

पर्णिस s. u. पर्णिश.

पर्णिहार् (पर्णी + हा०) adj. von Blättern sich nährend R. 3, 10, 2.

पर्णिकै (adj. (f. पर्णिकी) mit पर्णी handeln gaṇa किसरादि zu P. 4, 4, 53.

पर्णिन् (von पर्णी 1) adj. a) beschwingt, geflügelt: दिग्बृत्: RV. 6, 46, 11.

वर्ष: 8, 5, 32. वृक्ष वातस्य पर्णिना 1, 11. — b) blätterig: सोम RV. 9, 82, 3.

— 2) m. a) Baum H. 1114. MBH. 12, 5858. — b) Butea frondosa Roxb.

(vgl. पर्ण 2, a) HIR. 107. — 3) f. पर्णिनी a) eine best. Pflanze Suçā. 2,

543, 21. — b) N. pr. einer Apsaras HARIV. 12474. Vr̄ipi zu H. 183: vgl. पर्णिनी u. पर्णी.

पर्णिलै (von पर्णी) adj. blätterreich UééVAL. zu Unādis. 3, 6 angeblich

nach dem gaṇa पिञ्छादि zu P. 5, 2, 100, wo unsere Autt. wohl वर्णा. aber nicht पर्णी haben.

पर्णिपि von पर्णी P. 4, 2, 145. gaṇa उत्करादि zu P. 4, 2, 90.

पर्णोट्ट (पर्णी + उ०) n. Laubhütte HIR. 41. ÇABDAR. im ÇKDRA.

पर्णोत्स (पर्णी + उ०) m. N. pr. eines Dorfes: फलं गृह्णन्पत्तपुरं पर्णो-

त्सं पर्णमाटदृत् Phalapura als Frucht pflückend, nahm er Parṇotsava

als Blatt dazu (Taoteru fasst पर्णोत्संपर्णी als N. pr.) RÁGÁ-TAB. 4, 184.

6, 201. 209. 318. 7, 1412.

पर्णीर्थ (von पर्णी) adj. auf die Blätter bezüglich TS. 4, 5, 9, 1.

पतर् (von 1. पर्) nom. ag.; nur im instr. pl.: ताँ शंखूः पिपृष्टि पृ-  
त्तमिष्ठम् RV. 7, 16, 10. पर्णि तोके तनये पृत्तमिष्ठमद्व्यैरप्रेपुवभिः mit Ret-  
tern so v. a. mit Rettungen 6, 48, 10; vgl. नेषतमै: u. नेष.

पर्द्, पर्दिते furzen DHĀTUP. 2, 28. Eine unbelegbare, aber, wie die ver-  
wandten Sprachen zeigen, ächte Wurzel.

पर्द् m. 1) Furz (von पर्द्) ÇKDRA. WILS. — 2) starkes Haar (केशममूर्ख) UnādiK. im ÇKDRA.

पर्दन् (von पर्द्) n. das Furzen, Furz H. 1403.

पर्दि oder पर्दिन् (von पर्द्) P. 4, 2, 99, VÄRTT.

पर्प्, पर्पिन् gehen, sich bewegen DHĀTUP. 11, 18. Eine nicht einmal im Wurzelverzeichniss sicher stehende Wurzel.

पर्प् Unādis. 3, 28. 1) ein Wägelchen, auf dem Krüppel gefahren werden, P. 4, 4, 10. येन पीठेन पङ्कवश्चरति स पर्पः SIDDU. K. zu P. 4, 4, 10. पर्प् पङ्कीठम् Schol. zu UN. 3, 28. — 2) n. junges Gras. — 3) n. Haus UééVAL. — Vgl. पर्पिका.

पर्पिका Unādis. 4, 84. a) eine best. Arzneipflanze, = भेषजात्र H. an. 3, 164. MED. §. 48. = तित्ति MED. §. 22. = तेतपापडा im Beng., = द्वनपापर् im Hindi ÇKDRA. Im Bengalischen führt sowohl Hedyotis burmanniana R. Br. als die Mollugo pentaphylla Lin. (ein gewöhnliches Unkraut), beides einjährige Pflanzen, den Namen तेतपा-पडा (तेत्र०). Jene heisst im Hindust. पित्पाप्रा (पित् = पित्त), während पाप्रा einfach die Gardenia latifolia, einen baumartigen Strauch, bezeichnet soll. Die Hedyotis ist wohl verstanden SUÇA. 1, 222, 2, 2, 208, 9, 408, 4, 421, 11. Vgl. पर्पिका. — b) ein best. Gebäck H. an. MED. = चप्पे (welches u. d. W. wohl fälschlich als Name einer Pflanze aufgefasst worden ist) H. an. 3, 159. MED. §. 40. — Die Bedeutungen पर्पिका und पर्पिचर्पी H. an. 3, 165 gehören zum ausgestorbenen परीष्टि. — 2) f. §.